

Vgl. दृश्, दृक्. — 2) m. Meer, Ocean UGÉVAL.  
 दर्शनतम् (दृ + चे) adj. von *geringer Einsicht*: मर्त्य R.V. 8,90,16.  
 स्मदा पौरुषे दर्शनेता: 10,61,8.  
 1. दृम् दान्यति Dhātup. 26,94. P.7,3,74; दमिला und दात्वा 2,56; अ-  
 दमि 3,34, Sch. दात् und दमित (beide Formen auf das caus. zurückge-  
 fürt, während nur die letzte dahin gezogen werden kann) 2,27. Vop.  
 26,114. AK. 3,2,47. MED. t. 24. 1) *zähm* —, *sanft sein*: दान्यत (Sch.:  
 = दाता भवत) Çat. Br. 14,8,2,2. दात् *gezähmt*, *zähm*, *sanft*, *in seinen*  
*Leidenschaften gezügelt*: पत्नी सूती दाता धेनुः TBA. 1,7,4,4. साधार-  
 णा: (von Pferden) MBh. 3,15704. नारीदृति: Suçra. 2, 543, 11. subst.  
 m. *ein gezähmter Stier* (vgl. दृष्टि) Rāgān. im ÇKDa. Rāga-Tar. 3, 432.  
 von Menschen: शातो दात् उपरतस्तितितुः Çat. Br. 14, 7, 2, 28. VEDĀ-  
 TAS. (Allah.) No. 14. M. 4, 35. 246. 6, 8, 7, 141. 9, 188. MBh. 1, 6133. 7668.  
 अनिरुद्धं गुणीदृतम् HARI. 6718. R. 1,51, 26. 57,2. BRAHMA-P. in LA. 49,  
 6. BHAG. P. 1,5,24. 29. अद्रातगोमि: (nach BURN. गो = इन्द्रिय) 7,5,30.  
*die Beschwerden der Bussübungen mutig ertragend* AK. 2,7,42. H. 811.  
 MED. — 2) *zähmen, bändigen, bezwingen*: कूरांशेष्यतरान्याद्याप्रान्दिमिवा  
 चाकरेदशे MBh. 7, 2379. BHAG. P. 3, 3, 4. यमो दान्यति राजसान् BHATT.  
 18,20. जानुयामदपीजान्यान् 15,37. दमिलाव्यरिसंवातान् 9,42. द्रात्वा-  
 स्त्रिदैरपि 19. नागे च दमिते मया HARI. 3648. — caus. दमैपति (med. P.  
 1,3,89. Vop. 23,58) *bezwingen, bewältigen*: अनानतं दमैपतं पृत्यन् R.V.  
 7,6,4. 10,74,5. दमैपत्सप्तलान् A.V. 5,20,1. अस्त्वयं सर्वदमनः सर्वं कृ-  
 दमैपत्यसौ MBh. 1,2995. 5537. 7,2381. दमिला 2382. अशिक्षितम् — दम-  
 पितुं कृष्म Rāga-Tar. 4,265.

— शा in der Stelle: धृष्णा न यो धड्सा पत्मना यत्वा रोदसी दं सुपक्षी  
 RV. 6,3,7. Nach S. ist दृम् = दमपन्; vgl. दंसुपत्तो.

— उद् *bezwingen, überwältigen*: उद्दम्य MBh. 12, 6596. — Vgl. उद्दम्.  
 — प्र caus. dass.: प्रादमपत पुष्पेषुम् BHATT. 8, 63.

2. दृम् in der Stelle: अस्याऽरोसो दृमामारित्रा श्वर्चृद्दमासो अध्ययः पाव-  
 का: R.V. 10,46,7. Nach MAHIDH. zu VS. 33,1 entweder so v. a. गृहाणा-  
 म् oder दमनीयानाम् (रक्षसाम्). Wohl eine Nebenform von 1. दृम्; vgl. 1.  
 दृम् und दंपति.

1. दृम् m. oder n. (*Gebiet*); *Haus, Heimath*; viell. auch *die zum Hause  
 Gehörigen*; im acc. dat. loc. sg. und loc. pl. gebraucht. NAIGH. 3, 4. पञ्चा-  
 नो मित्रावरुणा यतो देवां स्तं बृहत्। अप्युपचिस्य दमैपत् R.V. 1,73,5. (अ-  
 मिम्) वर्धमानं स्वे दमै 1,1,8, 2, 2, 11, 4, 8, 3. VS. 8, 24. सिंहो न दमै R.V. 1,  
 174,3. दम् शा 61,9. 143,4. 2,1,8 u. s. w. ब्रह्मा चासि गृहपतिश्च नो दमै  
 2,1,2,7. दमै विशाम् 6,2,10. मा नो दमै मा वने शा बृहद्वर्णः 7,1,19. दमैषा  
 2,8,3. वौश्च वा पृथिवी पश्चिमासो नि होतारं सादपते दमैय 3,6,3. Vgl.  
 पुरु. Das Wort hat im Sanskrit keine andere Ableitung als von 1. दृम्,  
 bezeichnet demnach ursprünglich *den Ort, wo der Mann unumschränkt  
 waltet, Gebiet, Bann des Hauses und Hoses*. Dass nicht die *Wohnung*  
*als Gebäude* verstanden ist, zeigt der Gebrauch des Wortes. Ist diese  
 Ableitung richtig und, wie sich kaum zweifeln lässt, das griech. δέμως  
 gleicher Abstammung mit दृम्, so darf jenes nicht mehr auf δέμω zu-  
 rückgeführt werden.

2. दृम् (von 1. दृम्) 1) adj. am Ende eines comp. *bändigend, überwältigend*;  
 s. अरिंदम्, गांदम्. — 2) m. N. pr. eines Maharsi MBh. 13, 1762. ei-

nes Sohnes des Narishjanta, eines Sohnes des Marutta, HARI. LANGL.  
 I, 55. VP. 353. eines Sohnes des Marutta BHAG. P. 9,2,29. eines der  
 3 Söhne Bhima's, Königs von Vidarbha, N. 1,9. = कर्टम् (wohl der  
 Praśāpati und nicht *Schlamm, Sumpf*, wie WILS. übersetzt) H. an.  
 MED. N. pr. eines Buddha LALIT. 363, N. 5. — 3) m. nom. act. parox. P.  
 7,3,34, Sch. oxyt. ÇAT. BR. a) *Selbstbezähmung, Selbstbeherrschung* AK.  
 3,3,3. TRIK. 3,3,297. ÇAT. BR. 14,8,2,4. KENOP. 33. TAITT. UP. 1,9. M.  
 4,246. 6,92. BHAG. 10,4. 16,1. MBH. 3, 121. N. 6, 10. 12, 45. INDR. 4, 7.  
 — b) *das Zähmen, Bändigen* H. an. (lies दमन st. मदन) und MED. — c)  
*Züchtigung, Strafe*; insbes. *Geldbusse* AK. 2,8,2,21. TRIK. H. 736. 745.  
 (ऐषाम्) शिकाविदलारङ्गार्विद्यान्वपतिर्दम् M. 9,230. डृष्टेषु राजम्  
 दम् व्यरथात् BHAG. P. 2,7,20. 3,16,25. उरदमा धृतः 1,18,41. 5,26,6.  
 चिकित्सकानो सर्वेषां मिथ्या प्रचरतां दमः M. 9,284. अग्निरोषु सर्वेषु क-  
 र्तव्यो द्विशते दमः 290. 8,285. दण्डो द्विंसायो द्विशते दमम् 298. JÄGN. 2,  
 4. नितेप्याप्लृतारं तत्समं दापयेद्दमम् M. 8, 192. 59. 108. 191. 257. 278.  
 स प्रायुषादम् पूर्वम् 9,287. अवर्हार्यो भवत् — पृष्ठते दमम् 8,198.  
 दमक (wie eben) adj. *zähmend, bändigend* P. 7,3,34, Sch. दृस्तिगो-  
 ऽशोष् M. 3, 162. अप्रादमकाशैव नासानो वेधकाश्च ये । बन्धकाश्च प्रभू-  
 नो ये ते वै निर्यगामिः || MBh. 13, 1654.  
 दमयोष (दम + योष) m. N. pr. eines Königs der Kedi, des Vaters  
 von Ciçupāla, TRIK. 2, 8, 22. MBh. 1, 7029. 2, 1594. 3, 616. HARI. 5236.  
 6399. fgg. BHAG. P. 7, 1, 17. 9, 24, 38. fg.  
 दमैथ (von 1. दृम्) m. UGÉVAL. zu UNĀDIS. 3,114. 1) *Selbstbezähmung,*  
*Selbstbeherrschung* AK. 3,3,3. H. an. 3,319 (lies दमने st. दमके). MED.  
 th. 19. m. 14. — 2) *Züchtigung, Strafe* H. an. MED.  
 दमयु (wie eben) m. *Selbstbezähmung, Selbstbeherrschung* TRIK. 3,3,  
 297. Nach WILS. und ÇKDA. auch *Züchtigung, Strafe*; ÇKDA. angeblich  
 nach MED., die gedr. Ausg. liest aber दमय.

दमन (wie eben) 1) adj. f. इ *zähmend, bändigend, überwältigend*; am  
 Ende eines comp. H. 11. शत्रुं MBh. 8, 2928. आत्मं BHARTA. 2, 52. वा-  
 दिवृन्दमनी विद्या 3,47. = वीर H. an. 3,381. = धीर MED. n. 74. zur  
*Ruhe gelangt, leidenschaftlos* (also = आत्मदमन), = उपशात् ÇABDAR.  
 im ÇKDA. Vgl. कालदमनी, कुलदमन, सर्वं. — 2) m. *paradox*. संज्ञा-  
 याम् गाना नन्द्यादि zu P. 3,1,134. a) *Bändiger der Pferde, Wagenlen-  
 ker*: एकदमन (रथ) BHAG. P. 4,26,2. — b) N. pr. eines Sohnes des Va-  
 sudeva von der Rohini HARI. 1931. eines Brahmarshi N. 1,6. VI-  
 JU-P. in Verz. d. Oxf. H. 52, a, 24. eines Sohnes des Bharadvāga  
 SKANDA-P. ebend. 71, b, Kap. 74. eines alten Königs MBh. 1, 224. eines  
 Sohnes des Bhīma, Königs von Vidarbha, N. 1,9. — c) N. einer  
 Blume, *Artemisia indica* (vulg. देवा) TRIK. 2,4,23. H. an. MED. वृत्त्ये  
 इथो सर्वेवानां पवित्रदमनार्पणम् । पवित्रैः आवणे पूजा चैत्रे दमनकैरपि ॥  
 Verz. d. Oxf. H. 100, a, Kap. 23. — 3) f. इ N. einer Pflanze, = अग्निद-  
 मनी Solanum Jacquini Rāgān. im ÇKDA. — 4) n. *das Zähmen, Bändi-  
 gen, Züchtigen*: सुर्वंहौ तु तौ दम्यौ दमनायाभिनिःसूती MBh. 12, 6594.  
 KULL. zu M. 8, 146. सत्त्वानौ प्रसभदमनात्सर्वदमनः ÇAK. 192. मनसो दमन-  
 म् MBh. 3, 17373. अमित्रं R. Gorā. 2, 20, 36. असायुं BHAG. P. 1, 17, 14.  
 अत्युच्छ्रुतस्य दमनमुचितं च श्रुतो श्रुतो श्रुतम् BRAHMĀVAIV. P. im ÇKDA.  
 दमनक (von दमन) 1) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 153, a.